



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ-मध्य उप-विभाग

वर्ष ४, अंक ५०]

मंगळवार, नोव्हेंबर ६, २०१८/कार्तिक १५, शके १९४०

[पृष्ठ १, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक ९२

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र

नवीन प्रशासन भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग,
मुंबई ४०० ०३२, दिनांक ६ नोव्हेंबर २०१८.

आदेश

क्रमांक रानिआ/ग्रापंनि.२०१८/प्र. क्र. १९/का. ८.—महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ (१९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३) चे कलम १०-अ व १२ चे पोट-कलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये शनिवार, दिनांक १ सप्टेंबर २०१८ रोजी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी, या अधिनियमांतर्गत माहे मार्च-२०१९ ते मे- २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता तसेच थेट निवडणुकीद्वारे भरण्यात यावयाच्या सरपंच पदाच्या रिक्त पदांसह रिक्त सदस्य पदांच्या पोट-निवडणुकांकरिता प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्यासाठी वापरण्यात येईल, असे अधिसूचित करण्यात येत आहे.

मा. आयुक्त, राज्य निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार,

राजाराम झेंडे,

सह सचिव,

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र.